

श्रीगणेश सहकारी बँक मर्यादित ,

स.नं.५३/१ब/२ व १४, विनायक नगर, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पुणे-४११ ०६१

२८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २२/०९/२०२४

सभा वृत्तांत

बँकेची सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाकरिताची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २२.०९.२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता नटसम्राट निळु फुले रंगमंदिर, पिंपळे गुरव, पुणे - ४११ ०६१ येथे बोलाविण्यात आलेली होती. सभेस आवश्यक गणपूर्तीची (कोरम) पूर्तता झाली नसल्यामुळे त्यामुळे सभा ३० मिनिटांसाठी तहकुब करण्यात आली.

अध्या तासानंतरच्या तहकुबी नंतर बँकेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस गणपूर्तीची आवश्यकता नसलेमुळे विषयानुरूप सभेचे कामकाज सुरू करण्यात आले.

सभेच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत बँकेचे संचालक मा.श्री.मधुकर सोपान रणपिसे यांनी केले. स्वागतानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान बँकेचे विद्यमान अध्यक्ष मा.श्री.शंकर पांडुरंग जगताप यांनी स्विकारावे असे संचालक मा.श्री. प्रमोद नाना ठाकर यांनी सुचविले व त्यांस संचालक मा.श्री. सुरेश तात्याबा शिंदे यांनी अनुमोदन दिले.

यानंतर सभेचे अध्यक्ष स्थान बँकेचे विद्यमान अध्यक्ष मा.श्री.शंकर पांडुरंग जगताप यांनी स्विकारले व वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू करण्यासाठीची परवानगी दिली.

सभेच्या रूपरेषेनुसार प्रथम दिपप्रज्वलन करण्यात आले.

दिपप्रज्वलन बँकेचे अध्यक्ष मा.श्री.शंकर पांडुरंग जगताप, उपाध्यक्ष मा.श्री.संतोष सखाराम देवकर, त्याचप्रमाणे उपस्थित बँकेचे सर्व संचालक यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर बँकेचे ज्येष्ठ सभासद श्री.ज्ञानेश्वर झोंबरे, श्री.प्रकाश बंडेवार, श्री. महावीर चौगुले, श्री. चंद्रकांत लिमकर, श्री. अरुण शिंदे, श्री. सुरेश बाजारे, श्री. शरद अगरवाल व श्री. पोखरकर सर इ. यांचे शुभ हस्ते श्रीगणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रीगणेशाचे नमन करण्यात आले.

यानंतर सभेच्या सुरुवातीला

बँकेचे संचालक व आधारस्तंभ मार्गदर्शक व चिंचवड विधानसभेचे मा.आमदार कै.श्री.लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप यांचे दि.०३.०१.२०२३ रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्याचप्रमाणे अहवाल काळात देशातील जे राजकीय, सामाजीक, सहकार, कला व साहित्य क्षेत्रातील कार्यकर्ते खेळाडू सीमाभागावर लढणारे जवान तसेच बँकेचे सभासद बँकेचे हितचिंतक ठेवीदार काळाच्या पडद्याआड गेले या सर्वांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी याकरीता श्रद्धांजली वाहणेकरीता दोन मिनीटे स्तब्ध उभे राहण्याकरीताचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार दोन मिनीटे स्तब्धता पाळून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित संचालक व सभासदांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सभेचे कामकाज सुरू करण्यात आले.

प्रास्ताविक व स्वागत :-

बँकेचे संचालक मा.श्री. राजेंद्र शंकर राजापुरे यांनी बँकेच्या माहितीबाबतची प्रस्तावना केली प्रस्तावनेमध्ये त्यांनी सुरुवातीला उपस्थित बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ सदस्य व सर्व सेवक वर्ग, बँकेचे ऑडिटर व पॅनलवरील अॅड. श्रीकांत दळवी यांचे स्वागत केले. बँकेचे आधारस्तंभ मा.कै.श्री.लक्ष्मणराव पांडुरंग जगताप (संचालक आमदार चिंचवड विधानसभा) यांचे विचार पुढे नेत बँकेच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्षामध्ये कामकाज केलेले आहे. मा.संचालक मंडळाने केलेल्या कामकाजाची माहिती सभेमध्ये देत असतानाचे खालीलप्रमाणे महत्वाचे मुद्यांची माहिती दिली.

बँकेचे कामकाज पाहता अहवाल सालामध्ये सुमारे ५३०० सभासद असुन सुमारे २२१ कोटींच्या ठेवी आहेत. चालु वर्षामध्ये २५० कोटी ठेवी गोळा करण्याचा मानस या ठिकाणी संचालक मंडळाचे वतीने करण्यात येत आहे. बँकेने एनपीएचे प्रमाण कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचे व रिझर्व्ह बँकेच्या ओटीएस योजनेची अंमलबजावणी प्रकर्षाने संचालक मंडळाने केलेली आहे. सर्वांगीण विकासामध्ये बँकेचे सभासद ठेवीदार, खातेदार, हितचिंतक, यांचे बहुमोल सहकार्य या ठिकाणी लाभलेले आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपली बँक यशस्वी घोडदौड करित आहे. संचालक मंडळ, सेवक व सभासद खातेदार ठेवीदार हितचिंतक या सर्वांच्या सहकार्याने बँक प्रगतीपथावर आहे त्यामुळे याबद्दल मी व सर्व संचालक मंडळाचे वतीने आपणा सर्वांचे आभार मानतो. सहकार्यांची अशीच अपेक्षा करून मी या ठिकाणी थांबतो.

यानंतर प्रत्यक्ष सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. सभेचे कामकाज सुरू करणेकरीता सभेच्या अध्यक्षानी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय शांताराम बाईत यांना सुचना केली. त्यानुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रम पत्रिकेचे वाचन करण्यात आले.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयानुसार खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत.

विषय क्र.१. मागील सभा दि. ११/०९/२०२३ रोजी झालेल्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे.
ठराव क्र.१ बँकेची मागील वार्षिक सर्वसाधारण सभा दि.११.०९.२०२३ रोजी झाली. या सभेचा वृत्तांत वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला सभेचे इतिवृत्त बँकेच्या वेबसाईटवर सभासदांना वाचनाकरीता उपलब्ध करुन दिलेले होते अशी माहिती सभेसमोर सांगण्यात आली. मागील सभेच्या इतिवृत्ताबाबत सभेने नोंद घेतली व सभा वृत्तांत कायम करण्यासाठी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

सुचक : श्री. श्रीकांत पवार

अनुमोदक : श्री. विष्णु मोरे

ठराव सर्वानुमते मंजूर

विषय क्र.२. मा. संचालक मंडळाने तयार केलेला २७ वा वार्षिक अहवाल व दि. ३१/०३/२०२४ अखेरचे ताळेबंद पत्रक आणि सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचे नफा-तोटा पत्रक स्विकृत करणे.

ठराव क्र.२ : बँकेने सादर केलेल्या अहवालातील पान क्र.४ पासुन ९ पर्यंत वार्षिक अहवाल, ताळेबंद पान क्र. १० वर ताळेबंद पत्रक ११ व्या पानावर नफा तोटा पत्रक व त्यानंतर पान क्र. १२ ते पान क्र. २० पर्यंत विविध शेड्युल दिलेले आहेत. दि. ३१.०३.२०२४ अखेरच्या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद पत्रक, नफा-तोटा पत्रक यांची माहिती वरीलप्रमाणे आहे असे सभेसमोर सांगण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार या अहवालामध्ये ताळेबंद व नफा तोटा पत्रक व त्यानुसारची १६ परिशिष्टे अहवालामध्ये देण्यात आलेली आहेत. हा अहवाल तसेच वार्षिक आर्थिक पत्रके स्विकृत करण्यात यावी अशी सभेसमोर विनंती करण्यात आली. सर्व सभासदांनी दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल ताळेबंद पत्रक व नफा-तोटा पत्रक यांस सर्वानुमते मंजुरी दिली.

सुचक : श्री. शरद अगरवाल

अनुमोदक : श्री. संभाजी ढवळे

ठराव सर्वानुमते मंजूर

विषय क्र.३. मा.संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२३-२०२४ च्या नफा वाटणीस मान्यता देणे.

ठराव : मा.संचालक मंडळाने शिफारस केलेनुसारची बँकेच्या अहवालामधील पान क्र.८ वर नमुद केलेली नफा विभागणी सभेपुढे वाचुन दाखविण्यात आली.त्याचा तपशील खालीलप्रमाणे

तपशील	रक्कम
मागील शिल्लक नफा	०.००
३१.०३.२०२४ चा नफा	६,२५,७३,४३८.१३
एकूण नफा	६,२५,७३,४३८.१३
नफा विभागणी	
(- वजा) सन २०२०-२०२१ सालाकरीताचा तोटा	१,९३,१४,७४३.२०
(- वजा) सन २०२१-२०२२ सालाकरीताचा तोटा	२,४३,४४,९६८.७८
(- वजा) सन २०२२-२०२३ सालाकरीताचा तोटा	१,२७,१७,३४९.०८
शिल्लक नफा	६१,९६,३७७.०७
नफा विभागणी	रक्कम
राखीव निधी (२५% विधीविहीत राखीव निधी)	१५,५०,०००.००
लाभांश संतुलन निधी	२०,००,०००.००
गुंतवणुक चढउतार निधी (IFR)	२६,००,०००.००
पुढील वर्षासाठी शिल्लक नफा	४६,३७७.०७
एकूण नफा विभागणी रूपये	६१,९६,३७७.०७

वरीलप्रमाणेच्या नफा विभागणीस सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.याबाबतची मंजूरी देत असताना खालीलप्रमाणे सभासदांनी माहिती विचारली.

सभासद - श्री.चंद्रकांत लिमकर

प्रश्न :- गेली दोन चार वर्षे बँकेला तोटा होत आहे यामुळे लाभांश दिलेला नाही या वर्षी नफा झाल्यामुळे लाभांश दिला जाणार आहे का अशी विचारणा करण्यात आली.

याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खालीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले :-

बँक सध्या सुपरव्हायजरी ॲक्शन फ्रेमवर्क (SAF) मध्ये असल्यामुळे त्यांच्या निर्बंधामधील पहिला निर्बंध हा कोणत्याही प्रकारचा लाभांश अथवा देणगी देण्यात येऊ नये असा आहे. बँकेने यावर्षी सुपरव्हायजरी ॲक्शन फ्रेमवर्क (SAF)चे बाबत असणारे सर्व निकष पूर्ण केलेले असून मागील ३ वर्षांचा तोटा कमी करत या वर्षी ६१ लाख रुपयांचा नफा मिळविलेला आहे. तसेच मागील २ वर्षांमध्ये नेट एनपीएचे प्रमाण ६%च्या खाली ठेवण्यात यश मिळविलेले आहे. बँकेचे वतीने हे निर्बंध कमी करणेसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यांचेकडील परवानगी नंतर लाभांश देता येईल असे सांगितले.

सभासद - श्री.चंद्रकांत लिमकर

प्रश्न :- बँकेने ठेवीचे व्याजदर कमी केले असल्यामुळे या वर्षी नफा कमी झाला आहे का अशी विचारणा केली.

याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले -

बँक सध्या सुपरव्हायजरी ॲक्शन फ्रेमवर्क (SAF) मध्ये असल्यामुळे त्यांच्या निर्बंधामधील सहावी अट ही बँकेने स्टेट ऑफ इंडियाकडील ठेवींच्या व्याजदराच्या सुसंगत असे व्याजदर ठेवावेत असा निर्बंध केलेला आहे. बँकेला स्टेट बँकेप्रमाणे व्याजदर ठेवण्याबाबत निर्बंध असलेमुळे बँकेने ठेवींचे व्याजदर कमी केलेले आहेत. यावर्षी याबाबत बँकेने दोनही निकष पूर्ण केलेले आहेत. रिझर्व्ह बँकेशी वेबवेक्स व्दारे झालेल्या मिटिंगमध्ये देखील ठेवीचे व्याजदरामध्ये सवलत मिळावी अशी मागणी देखील संचालक मंडळाने केलेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे सुपरव्हायजरी ॲक्शन फ्रेमवर्क (SAF) मध्ये असणा-या निकषांबाबत तपासणी झालेनंतरच सुपरव्हायजरी ॲक्शन फ्रेमवर्क (SAF) मागे घेतले जातील असे रिझर्व्ह बँकेच्या सभेमध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे सध्या तरी ठेवीवरील व्याजदरामध्ये वाढ करता येणार नाही.

सभासद - श्री.चंद्रकांत लिमकर

प्रश्न :-पुढच्या वर्षी देखील तरी लाभांश मिळेल का? मागील वर्षाचा तोटा भरून निघेल का?

याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले -

संचालक मंडळाचे लाभांश देण्याबाबत परवानगी मिळणेकरीताचे प्रयत्न चालू आहेत. तसेच बँकेने यासाठी मागील अनेक वर्षांपासून लाभांश संतुलन निधी देखील तयार केलेला आहे. यावर्षी नफ्याच्या विभागणीमध्ये देखील रु.२० लाख निधीसाठी शिफारस केलेली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडील परवानगी अंती याबाबत निर्णय घेता येणार आहे. त्यामुळे तुर्त लाभांश देता येणार नाही व बँकेचे वसुलीमुळे एनपीएचे प्रमाण कमी होत आहे. खर्च मर्यादित ठेवण्यात येत असलेमुळे मागील वर्षाचा तोटा या वर्षीच्या फायद्यामधून भरून निघालेला आहे असे सांगण्यात आले.

सभासद - श्री. विलास शिवनेचारी

प्रश्न :- सेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्याची योजना आहे का? जेणे करून सेवक आणखी जोमाने काम करू शकतील.

याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले -

सेवकांचे वेतनाबाबत मा.संचालक मंडळ वेळोवेळी सेवक वेतन करार तयार करत असते. सद्यस्थितीमध्ये बँकेवर रिझर्व्ह बँकेकडील सुपरव्हायजरी ॲक्शन फ्रेमवर्कचे निर्बंध आहेत. त्यामुळे तुर्त वेतन करार केलेला नाही. आता बँक नफ्यामध्ये येत आहे. त्यामुळे पुढे येणा-या काळामध्ये वेतनकरार करण्यात येईल.

सभासद - श्री. दत्ता ढगे

प्रश्न :-पान नं .१ वर सभासद घेण्यापेक्षा सभासद रद्द होण्याचे प्रमाण जास्त आहे. शेअर्स वाढीसाठी काम केले पाहिजे.

याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले -

भागभांडवलाबाबत असणा-या नियमांनुसार सर्वसाधारण सभासदत्वाकरिता रक्कम रु. ५ लाख इतकी वैयक्तिक मर्यादा आहे. त्याचप्रमाणे कर्जवाटपामधून कर्जाच्या २.५ % पर्यंत शेअर्स घेतले जातात. मागील वर्षी अंदाजे २० कोटी इतके कर्ज वाटप झाल्यामुळे शेअर्सच्या रकमेमध्ये जास्त वाढ झालेली नाही. सर्वसाधारण शेअर्स सभासदांनी घ्यावेत. हे शेअर्स घेणे ऐच्छीक स्वरूपाचे असल्यामुळे सभासदांनी शेअर्स वाढविणेसाठी बँकेला मदत करावी त्याचप्रमाणे कर्ज बंद करत असताना शेअर्सची रक्कम कर्ज खाती वर्ग करता येत असलेमुळे व या वर्षी खुप मोठ्या प्रमाणात थकित कर्ज बंद करताना त्यांची शेअर्स रक्कम कर्ज खाती वर्ग झालेली आहे. त्यामुळे वरीलप्रमाणेची स्थिती दिसत आहे असे सांगण्यात आले.

सभासद - श्री. दत्ता ढगे

प्रश्न :- बँकेच्या नफा तोटा पत्रकात विविध प्रकारचे रिफंड दिसत आहे ते बँकेला मिळाले आहेत का?

याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले -

टिडीएसच्या रिफंडबाबतची ऑर्डर झालेली नसल्यामुळे अजून तो रिफंड मिळलेला नाही. बँकेचे पेडिंग रिफंड बाबतचा आयकर परतावा मिळालेला आहे. त्याचा तपशील अहवालाच्या पान क्र. १८ वर सविस्तरपणे दिलेला आहे. दि. ३१.०३.२०२४ मध्ये मागील सर्व पेडिंग आयकराबाबतचा रिफंड मिळालेला आहे. हा रिफंड बँकेच्या इतर उत्पन्नामध्ये दाखविलेला आहे असे सांगण्यात आले.

यानंतर श्री.दत्ता ढगे यांनी सर्व संचालक मंडळ व विशेष करून संचालक श्री. राजेंद्र राजापुरे यांना अहवालातील सर्व आकडेवारी तोंड पाठ असल्याने सांगितले त्याबाबत त्यांचे अभिनंदन केले व बँकेचे संचालक मंडळ खुप सुंदर कामकाज करत असल्याने सर्व संचालक मंडळाचे देखील अभिनंदन केले.

सुचक :श्री. दत्ता ढगे

अनुमोदक :डॉ.देवीदास शेलार

ठराव सर्वानुमते मंजूर

विषय क्र.४.मा.संचालक मंडळाने तयार केलेल्या सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची माहिती घेणे.

ठराव : बँकेने सादर केलेल्या अहवालामधील पान क्र.२३ वर सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची माहिती प्रसिध्द केलेली आहे.या अंदाजपत्रकाची माहिती सभेसमोर सविस्तर वाचून दाखविण्यात आली.

याबाबत बँकेचे सभासद श्री.चंद्रकांत लिमकर यांनी अंदाजपत्रकातील मुद्दा क्र. १२ मध्ये अन्य तरतुदी करिता रक्कम रु. ५० लाख खर्च दिसत आहे यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत असे विचारले.

याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले ते असे-

बँकेमध्ये अनेक प्रकारचे खर्च होत असतात त्यामुळे याचा एकत्रित तयार केलेला आढावा अंदाजपत्रकामध्ये दाखविला जातो. तसेच विविध प्रकारच्यातरतुदीसाठी सदर रु. ५० लाख इतक्या रकमेचा आढावा दर्शविलेला आहे असे सांगण्यात आले. या अंदाजपत्रकास सभेमध्ये सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

सुचक :श्री. श्रीकांत पवार

अनुमोदक :श्री.हनुमंत काकडे

ठराव सर्वानुमते मंजूर

विषय क्र.५. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल स्विकृत करणे व सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवालाच्या दोष दुरुस्ती पुर्तता अहवालाची नोंद घेणे.

ठराव : बँकेचे सन २०२३-२०२४ चे आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण शासकिय लेखापरीक्षण मे.ए वाय जी अँड असोसिएटस् चार्टर्ड अकौंटंट, थेरगाव पुणे यांनी केलेले आहे.त्यांनी सादर केलेल्या लेखापरीक्षणाचा अहवाल हा अहवालाच्या पान क्र. २६ वर सादर केलेला आहे.या अहवालात लेखापरीक्षकांनी बँकेच्या प्रगतीबाबत व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे.बँकेला कॅमल रेटिंग प्रमाणे शासकिय लेखापरीक्षकांनी १०० पैकी ८१.६० मार्क्स दिलेले आहेत. बँकेस सन २०२३-२०२४ सालाकरिता लेखापरीक्षणाचा 'अ'वर्ग दिलेला आहे.या शासकीय लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेण्यात आली व शासकिय लेखापरीक्षण अहवाल स्वीकृत करण्यात आला. त्याचप्रमाणे सन २०२२-२३ या सालाकरीताच्या शासकिय लेखापरीक्षण अहवालाच्या दोषांबाबतचा दोष-दुरुस्ती अहवाल पुर्ण करून लेखापरीक्षकांकडे पाठविण्यात आलेला आहे. सभेमध्ये याची माहिती देण्यात आली. सभेने यांचे नोंद घेतली.

सुचक : श्री. भरत आंबणे

अनुमोदक :श्री. रमेश काशीद

ठराव सर्वानुमते मंजूर

विषय क्र.६. सन २०२४-२०२५ साठी रिझर्व्ह बँकेचे निर्देशानुसार वैधानिक लेखापरिक्षकांची फेरनेमणूक केलेबाबत माहिती घेणे.

ठराव : रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक नं. आर बी आय/ २०२१-२२/२५. आर ई एफ, एनओ. डीओएस. को. एआरजी/ एसईसी.०१/०८.९१.००१/२०२१-२२ दि.२७ एप्रिल, २०२१ नुसार बँकेच्या वैधानिक/ शासकीय लेखापरिक्षकांच्या निकष दिलेले आहेत. यामध्ये ही नेमणूक सलग ३ वर्षे करता येत असलेमुळे बँकेने सन २०२४-२०२५ या सालाकरीताची मे. ए वायजी अँड असोसिएट्स यांची फेरनेमणूक केलेली होती. त्यास रिझर्व्ह बँकेने देखील या फेरनेमणुकीस दि.२९.०६.२०२३ रोजी मान्यता दिलेली आहे. ही मान्यता सभेपुढे ठेवण्यात आली. सभेमध्ये या विषयाची नोंद घेतली व त्यांस सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

सुचक :श्री. विजय जोशी

अनुमोदक :श्री.विष्णु मोरे

ठराव सर्वानुमते मंजूर

विषय क्र.७. बँकेचे संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची माहिती घेणे.

ठराव : संचालक व त्यांचे नातेवाईक यांना कर्जे देऊ नयेत असे रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आहेत. आपले बँकेने अशी कर्जे दिलेली नाहीत. अहवालातील पान क्र.२७ वर सदर माहिती दिलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर हा विषय ठेवणे बंधनकारक आहे. संचालक व त्यांचे नातेवाईक या प्रकारची कर्जे नसलेमुळे सभेने याची नोंद घेतली. सभेने या विषयास सर्वानुमते मंजूरी दिली.

सुचक : श्री. दिनकर मोहिते

अनुमोदक :श्री. सुभाष गवळी

ठराव सर्वानुमते मंजूर

विषय क्र.८. बँकेच्या सभासदांचे शिक्षण व प्रशिक्षण याकरीता बँकेने केलेल्या प्रयत्नांची नोंद घेणे.

ठराव : बँकेने संचालक व सेवकांकरीता आर्थिक वर्ष २०२३-२०२४ या सालाकरीता अनेक विविध प्रकारच्या विषयांवरील ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आल्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे सांगण्यात आले.सभेने याबाबतची नोंद घेतली व सदर विषयास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

सुचक :श्री. गणेश लोखंडे

अनुमोदक :श्री.संजय सावंत

ठराव सर्वानुमते मंजूर

विषय क्र.९.महाराष्ट्र शासनाच्या नागरी सहकारी बँकांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना शासन निर्णय क्र.युआरबी/१८०७/प्र.क्र.४५९(ब)७स दि.२७/०४/२०२३ अंतर्गत दि.३१/०३/२०२४ पर्यंत तडजोड केलेल्या थकित कर्ज खात्यांच्या माहितीची नोंद घेणे व बँकेने तडजोड व बुडीत कर्जे निर्लेखित धोरणा अंतर्गत बंद केलेल्या खात्यांच्या माहितीची नोंद घेणे.

ठराव : महाराष्ट्र शासनाने बँकांकरीता एक रकमी कर्ज परतफेड योजनेबाबत निर्णय घेतलेला होता त्यानुसार या योजनेबाबत बँकेच्या मा.संचालक मंडळाने मान्यता देऊन बँकेने ही योजना स्विकारलेली होती. या एक रकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत एकुण ५ थकीत कर्ज प्रकरणे बंद केलेली आहेत. या ०५ थकीत कर्जखात्यांच्या व्याजामधील एकुण व्याज येणे बाकी रक्कम रु.२६,७९,५६८/- होती.या योजनेनुसारची व्याजात दिलेली सवलत रक्कम रु.६,७७,९७६/- इतकी असुन उर्वरीत सर्व रक्कम वसुल करण्यात आलेली आहे. कर्जाच्या मुद्दलामध्ये कोणतीही सवलत दिलेली नाही. याबाबतची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर ठेवणे बंधनकारक आहे त्यामुळे सदर माहिती सभेपुढे ठेवण्यात आलेली आहे.सभेने याची नोंद घेतली.

पान नं. ६ पैकी ९

याव्यतिरिक्त बँकेने महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णयामध्ये जे थकीत कर्जदार बसु शकत नसतील अशा कर्जदारांसाठी रिझर्व्ह बँकेने तडजोड व बुडीत कर्जे निर्लेखीत धोरण तयार करण्याबाबत सुचना केलेल्या आहेत. त्यानुसार या योजने अंतर्गत एकुल ६ थकीत कर्ज प्रकरणे बंद केलेली आहेत. या ६ खात्यामधील व्याजामधील येणे व्याज बाकी रक्कम रू.५,००,९१,४८१.०९/- होती. या कर्जाच्या योजनेनुसारची व्याजात दिलेली सवलत रक्कम रू.३१,२७,२४७.१४/- इतकी असुन उर्वरीत सर्व रक्कम वसुल करण्यात आलेली आहे. मुद्दलामध्ये कोणतीही सवलत दिलेली नाही. याबाबतची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर ठेवणे बंधनकारक आहे त्यामुळे सदर माहिती सभेपुढे ठेवण्यात आलेला आहे. या विषयाची नोंद सभेमध्ये घेण्यात आली.

ठराव सर्वानुमते मंजूर

विषय क्र.१०. २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहु न शकलेल्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे.

ठराव : सहकार कायदयामधील ९७ व्या घटना दुरुस्ती नुसार सभासदांचे क्रियाशील सभासद व अक्रियाशील सभासद असे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले आहे.क्रियाशील सभासदांकरीताच्या निकषांमध्ये सभासदाने ५ वर्षांमध्ये एकदा तरी वार्षिक सभेस उपस्थित रहाणे आवश्यक आहे असे नमुद आहे. परंतु बहुसंख्य सभासद हे विविध कारणपरत्वे वार्षिक सभेस उपस्थित राहु शकत नाहीत.त्यामुळे सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणेबाबतचा विषय सभेसमोर ठेवण्यात आलेला आहे.याबाबत वार्षिक सर्वासाधारण सभेस अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले व सभेत याची नोंद घेण्यात आली.

सुचक :श्री. विलास शिवणेचारी

अनुमोदक :श्री. प्रदिप पवार

ठराव सर्वानुमते मंजूर

विषय क्र.११.मा.अध्यक्ष यांच्या पुर्वपरवानगीने ऐनवेळी येणा-या विषयांवर चर्चा करणे.

बँकेच्या दि.२२/०९/२०२४ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसीमधील विशेष सुचनामधील क्र.०३ नुसार बँकेच्या आर्थिक पत्रके अथवा अन्य विषयांसंदर्भात सभेमध्ये काही सुचना अथवा प्रश्न उपस्थित करावयाचे असतील तर त्यांनी ते लेखी स्वरूपात दि.१९/०९/२०२४ पर्यंत मुख्य कार्यालयीन वेळेत द्यावेत असे कळविलेले होते.परंतु याबाबत कोणतेही लेखी स्वरूपामधील प्रश्न अथवा सुचना प्राप्त झालेल्या नाहीत असे सभेपुढे सांगण्यात आले.तरी देखील उपस्थित सभासदांना काही सुचना अथवा माहिती हवी असल्यास ती विचारावी असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संजय बाईत यांनी सांगितले.यानुसार उपस्थित सभासदांपैकी काही सभासदांनी काही सुचना केलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे.

सुचना क्र. १ : चेकबुक मध्ये एकच चेक रेकॉर्ड स्लिप असल्यामुळे त्यामध्ये ज्येष्ठ नागरीकांना रेकॉर्ड ठेवणेसाठी लिहीणेकरीता खुप कमी जागा मिळत आहे त्यामुळे आखणी रेकॉर्ड स्लिप त्यामध्ये देण्यात याव्यात अशी विनंती केली.

यासंदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संजय बाईत चेक बुक मध्ये १ स्लिप ऐवजी जादा स्लिप्स लावण्यात येतील व याची अंमलबजावणी त्वरीत करण्यात येईल असे सभेपुढे सांगितले याची सभेने नोंद घेतली.

बँकेचे सभासद यांनी क्रियाशील सभासद यांची रजा क्षमापीत का करावी या बाबतची माहिती विचारली असता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संजय बाईत यांनी पुढील प्रमाणे याचे निरसन केले.

याबाबत महाराष्ट्र शासनाचे ९७ व्या घटना दुरुस्ती व बँकेच्या पोटनियमा मध्ये नमुद असलेल्या सर्व सभासदांची क्रियाशील व अक्रियाशील या प्रकारे वर्गीकरण करण्यात येत आहे. बँकेच्या किमान ५ सेवांचा लाभ सभासदाने वर्ष भरात घेतला पाहिजे असे सर्व

सभासाद क्रियाशील प्रकारात येत असतात. उर्वरीत सर्व सभासदांना अक्रियाशील प्रकारात वर्गीकृत करावे लागत असल्यामुळे आपण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची अनुपस्थिती क्षमापीत करीत असतो अशी माहिती देण्यात आली.

प्रश्न :- बँकेच्या सभासदांनी विविध कारणासाठी कर्जे घेतात. संबंधीत सभासद मयत झाल्यानंतर त्यांचे कर्ज माफ करण्याबाबत पुण्यामधील अनेक संस्थांमध्ये अशी सुविधा आहे तशी सुविधा आपल्या बँकेमध्ये घेण्यात यावी असे सुचविले.

याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले –

कर्ज देताना विविध नियम व कायद्याच्या चौकटीमध्येच कर्ज दिले जाते. बँकेला सभासद मयत झालेनंतर कर्ज माफ करता येण्याबाबत कायद्यामध्ये कोणतेही तरतुदी नाही. प्रत्येक बँकेत याबाबत वेगवेगळ्या पध्दतीने अशी कर्जे हाताळली जातात. ज्या संस्थांमध्ये अशी सुविधा आहे अशा संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्याबाबतच्या असणा-या पध्दतीचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेऊ असे सांगितले.

प्रश्न :- बँकेच्या सभासदांच्या पाल्यांना १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेनंतर त्यांच्या गुणगौरव सत्कार केला जातो. याबाबत अन्य उच्च शिक्षणाबाबत पाल्यांना असा सत्कार करण्याबाबत सुचविले.

याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले –

बँक SAF मध्ये असल्यामुळे मागील काही वर्षांमध्ये पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रम झालेला नाही. येणा-या वर्षात बँकेवरील एस ए एफ चे निर्बंध मागे घेतले गेल्यास गुणगौरव कार्यक्रम निश्चीतच घेतला जाईल तसेच १० वी व १२ वी व्यतिरिक्त अन्य उच्च शिक्षण घेतलेल्या उत्तीर्ण पाल्यांचा त्यात अंतर्भाव केला जाईल असे सभेपुढे सांगण्यात आले.

प्रश्न :- सभासदांच्या प्रश्नांमधील मयत सभासदांच्या कर्ज माफीबाबत एल आय सी व्दारे अथवा अन्य इन्शुरन्स कंपनीकडून तसा विमा काढण्यात यावा जेणेकरून मयत सभासदांच्या कर्जांमध्ये विमा रक्कम वर्ग करून घेता येईल.

याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले –

याबाबत बँकेने एल आय सीला विचारणा केली असता यामध्ये कर्जदाराच्या वयानुसार प्रिमियम काढला जातो. त्यामुळे प्रत्येक कर्जदाराचा विमा हप्ता वेगवेगळा येत असतो. कर्जाचा हप्ता व विमा हप्ता असे एकत्रीत केल्यास येणारी रक्कम ही जास्त असल्यामुळे कर्जदार याबाबत पसंती दर्शवित नाहीत. तरी देखील याबाबत बँक विमा हप्त्याबाबत अन्य विमा कंपन्यांकडील प्रताव बाबत विचार करून याबाबत पुढील कार्यवाही करू असे सांगितले.

यानंतर उपस्थित सभासदांकडील प्रश्नांबाबत विचारणा केली असता असे प्रश्न नसलेमुळे मा.अध्यक्षांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे अशी त्यांना विनंती करण्यात आली.

मा.अध्यक्षांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. मा.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करित असताना त्यांनी सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानले. बँकेच्या आर्थिक स्थितीची थोडक्यात माहिती दिली. तसेच बँकेच्या प्रगतीचा आलेख सभेपुढे मांडला. बँकेने दिलेल्या सेवांची माहिती दिली. यावर्षी बँकेला झालेला तोटा कमी करण्यामध्ये बँकेला यश मिळालेले आहे. भविष्यामध्ये देखील बँक नफ्यामध्ये राहील. तसेच पुढील वर्षात सुपरव्हायजरी ॲक्शन फ्रेमवर्कचे निर्बंध कमी करणेसाठी निश्चीतच प्रयत्न करून सभासदांना जास्तीत जास्त १५% पर्यंतचा लाभांश देण्याबाबतचा प्रस्ताव करू असे आश्वासन सभेपुढे दिले. बँकेच्या या कामकाजामध्ये सर्व संचालक तसेच सभासद खातेदारांनी जे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानून त्यांनी मनोगत संपविले.

यानंतर बँकेचे संचालक मा.श्री.संजय गणपत जगताप यांनी सभेसाठी उपस्थित असणा-या सर्व सभासदांनी सभेचे कामकाज सुरळीत पार पाडत असताना सभेसमोरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली व शांततेमध्ये सभेचे कामकाज पार पाडणेबाबत केलेल्या सहकार्याबद्दल बँकेच्या व संचालक मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानले.

यानंतर सर्वाना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी आवाहन करण्यात आले. सर्वांचे उपस्थितीमध्ये राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
राष्ट्रगीत संपलेनंतर सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर करण्यात आले.